

August 20, 2020

BSE Limited

Corporate Services Department Phiroze Jeejeeboy Towers

Dalal Street, Mumbai-400 001

Scrip Symbol: GMLM

Scrip Code: 539515

Subject: Newspaper advertisement of the un-audited financial results for the quarter ended

June 30, 2020

Reference: Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure

Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (LODR) Regulations, 2015, please find enclosed the copies of the newspaper advertisement of the un-audited financial results of the Company for the quarter ended June 30, 2020. The newspaper advertisement was published in the "Financial Express" (English Newspaper) and the "Lakshadeep" (Marathi Newspaper) on August 20, 2020.

This intimation will also be hosted on the website of the Company i.e. www.gmlmumbai.com.

We request you to take the above information on record.

Thanking You,

Yours Faithfully

For Gaurav Mercantiles Limited

Anukrati Agarwal

Company Secretary



GAURAV MERCANTILES LIMITED

जिल्ह्यातील ३४६ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर ९ नागरिकांचा मृत्यु

सातारा, दि.१९ (हिंदुर-थान सम ाचार) : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार ३४६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ९ कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

क्रांतीसिंह पाटील नाना सर्वसाधारण रूग्णालय, सातारा बनपुरी ता. खटाव येथील ७९ वर्षीय पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील ७० वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील ३६ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील ७० वर्षीय पुरुष, शिंगणवाडी ता. कराड येथील ५५ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ६३ वर्षीय महिला, एकंबे ता. कोरेगाव येथील ८१ वर्षीय पुरुष असे जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये ओंड ता. कराड येथील ६५ वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये मायणी ता. खटाव येथील ७० वर्षीय पुरुष या २ कोरोना बाधितांचा असे एकूण ९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. प्रतापराय मगनलाल संघवी व श्रीमती पल्लवी प्रतापराय संघवी हे फ्लॅट क्र.बी-२०७, शारदा ग्राम क्र.१, शारदा दर्शन, सी.एस. लिंक रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ या जागेचे मालक असून त्यांच्याकडे दी शारदा दर्शन को.हौ.सो.लि.चे अनुक्रमांक १९१ ते १९५ धारक दिनांक ०२.०४.१९९२ रोजीचे मुळ भागप्रमाणपत्र क्र.३९ हरवले आहे आणि द्य्यम भागप्रमाणपत्र वितरण करण्याच्या प्रक्रियेत सोसायटी आहे.

सोसायटीने सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसात दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सर्वसामान्य जनतेकडून लेखी स्वरुपात दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. वर विहित कालावधीत जर कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आणि हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करण्यास मोकळी असेल.

> च्या वतीने व करिता दी शारदा दर्शन कोहौसोलि. सही/-

मा. सचिव ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०८.२०२०

जाहिर नोटीस

क्ळविण्यात येते की, दत्तात्रेय टॉवर फेस्

को.ऑ.हौ.सोसायटी लि. दिवान कुलदीप सिंह नगर, एव्हरशाईन सिटी, माणिकपुर

गाव, वसई पुर्व, ता. वसई, जि. पालघर या

संस्थेच्या सभासद श्री. सुरेश मानाजी

कासले आणि वीणा सुरेश कॉसले असुन या

संस्थेचे शेअर सर्टीफिकेट क्र. 111 ज्याचे

भाग भांडवळ 551 ते 555 आणि इमारतीत

सदनिका क्र. D-602, सहावा मजला,

दत्तात्रेय टॉवर फेस 2 को.ऑ.हौ.सोसायटी लि. धारण करणारे श्री. सुरेश मानाजी

कासले यांचे दिनांक 05/12/2018 रोजी

निधन झाले आहे. माझ्या अशील श्रीमती

वीणा सरेश कासल, यांनी सदर मयत

सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत

करण्यासंबंधी संस्थेकडे अर्ज केला आहे.

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलाव

मालमत्त्रेत असलेले मयत सभासदाचे भाग

व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत

सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार

हरकत्दार यांच्याकडून हक्क, मागण्या

हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस

प्रसिद्ध झाल्यापासन 14 दिवसांच्या आत

मला 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी

शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व, जि.

पालघर 401208. हया पत्त्यावर लेखी

पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही

, कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध,

हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो

सोडन दिला आहे. असे समजण्यात येईल

आणि मयत सभासदांचे संस्थेच्या

भांडवलातील मालमत्तेतील भाग व

हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील

PUBLIC NOTICE

Surrender of SEBI Investment Advisory Registration Mr. Chintan LaxmichandChedda was

egistered with SEBI as Investment Advise

under SEBI (Investment Advisers)

Regulations, 2013 is surrendering the

registration and has stopped the activities

from the 13-02-2020. In the View of the

same, any aggrieved party may make any

representation against the surrender

before SEBI within 15 days of the date of Notice. Chintan LaxmichandChedda

Regd. No. INA000009968

Regd. Add.: B-308 Shree Mauli Prasanna,

ChSChittranjan Das Road

TATA Power Lane Ram Nagar

Dombivali East, Mumbai (MH)

From

Manager, Ready4compliance

कैलास ह. पाटील

वकील उच्च न्यायालय

कार्यवाही करण्यात येईल याची नोंद ध्यावी.



जाहिर सुचना

मी, श्री गौतम चंद्रकांत लोखंडे राहणार: रुम नं ५२, सखुबाई चाळ, एक्सर रोड, एक्स मस्जिदजवळ, नाइतोडी, बोरीवली (वेस्ट) मुंबई- ४०००९२ जाहीर करते की माझी आई श्रीमती सुनिता चंद्रकांत लोखंडे यांचा मृत्यु दि. १६/६/२०२० रोजी झाला. त्याचे नावावर ऑटो रिक्षा क्र. MH-47-D/9769, (परवाना क्र. 27751/W दि. 28/3/2020 पर्यंत) गाडी रजीस्टर्ड आहेत. ज्याचे कानुनन वारिस मी आहे आणी माझे नावावर ट्रान्सफर करण्यासाठी R.T.O. बोरीवली येथे अर्ज केला आहे. जर कोणाला काही हरकत असल्यास त्यांनी १५ दिवसाचे आत R.T.O. **बोरीवली M**umbai येथे

PUBLIC NOTICE

Late Shri Haribhai V. Patel a member of the Visha Apartment Co-op. Hsg. Soc. Ltd., address at Garodia Nagar, Ghatkopar (E), Mumbai - 400077 and holding Flat No 10, and share certificate no. 35 bearing distinctive Nos. 46 to 50 (both inclusive) in the building of th society, died on 05.12.2019 and had Nominated their Sons 1) Shri Kishor H. Patel 2) Shri Balwant H. Patel 3) Shri Ambu H. Patel & 4) Shri Bharat H. Patel.

Any person whomsoever having any claim objection with regards to Transfer of Flat No.10 & shares to above Nominees shall inform the undersigned in writing in this connection with their heir objection and documentary evidence within 15 days from the publication of this Notice failing which no claims will be entertained at any time in future

Vishal Apartment Co-op, Hsg. Soc. Ltd. (Hon. Secretary Place : Mumbai Date: 20.08.2020

PUBLIC NOTICE On death of Shri Rajendraprasad Jogar

on <mark>8/1/2020</mark>, I, <mark>Smt. Manju Jogani (his</mark> wife) has applied for transfer of Honda City Car No MH47K5963 in my name with RTO Any person with objection should contact RTO Borivali within 15 days of this notice. Date: 20.08.2020 Smt. Manju Jogani

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. दिनेश अभयसिंग पाटील हे जमीन सर्व्हे क्र.२७०, हिस्सा क्र.३३, क्षेत्रफळ ०-०२-००एच.आर.पी., गाव चिखलडोंगरे, तालुका वसई. जिल्हा पालघर येथील जमिनीचे मालक होते. सदर जमीन तसेच त्यावरील बांधकामासः एकत्रित आधार हौसिंग फायनान्स लिमिटेडकडे तारण ठेवले जाणार आहे.

कोणा व्यक्तीस सदर हरवलेल्या दस्तावेजांवर आणि उपरोक्त हस्तांतरणाबाबत विक्री. बक्षीस भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा नायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकार<u>े</u> कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा. अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात ॲड. मॉन्सीला क्रास्टो यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसात कळवावे, अन्यथा अशा त्र्यक्तींचे दावे सोडुन दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ॲड. मॉन्सीला क्रास्टो फ्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड कोहौसोलि

अभिनव हॉस्पिटलच्या वर, नालासोपारा (पश्चिम)-४०१२०३.

ठिकाण: मुंबई दिनांक:२०.०८.२०२०

Sequent Proven Ability In Life Sciences **SeQuent Scientific Limited**

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.इ७, रोड क्र.२२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र, भारत. दूर.:+९१-२२-४१११४७७७, ई-मेल: investorrelations@sequent.in, वेबसाईट:www.sequent.in टपाल मतदानाची सूचना

सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०९३ च्या कलम १९० आणि इतर लागू तरतूदी (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (अधिनियम), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ (लिस्टींग रेग्युलेशन्स), सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२० दि.१५ जून, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि अन्य इतर लागू कायदा व अधिनियमानुसार रिमोट ई–वोटिंग प्रक्रियेने टपाल मतदानामार्फत (टपाल मतदान) ठराव मंजुरीद्वारे खाली नमुद निर्योजित विशेष व्यवसायावर विमर्ष करण्यास कंपनीच्या सदस्यांची अनुमती घेण्याची कंपनीची इच्छा आहे. १) प्रोवेट वेटेरीनर युरूनलेरी सॅन.वे टीक. ए.एस., तुर्की (प्रोवेट) मधील भागधारणेचे एकत्रीकरण आणि कंपनीची संपुर्णत

मालकीची उपकंपनी प्रोवेटला करणे.

२) स्ट्रायडस् फार्मा सायन्स लिमिटेडचे समभागामधील कंपनीद्वारे केलेल्या गुंतवणूकीचे विक्री

३) संबंधित पक्षकारांना स्ट्रायडस् फार्मा सायन्स लिमिटेडचे समभागामधील कंपनीद्वारे केलेल्या गुंतवणूकीचे विक्री. सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनीने बुधवार, १९ ऑगस्ट, २०२० रोजी ज्या सदस्यांचे नाव नोंद दिनांव शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)/सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस . (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) या डिपॉझिटरीकडून प्राप्त लाभार्थी मालकांची यादी/सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्य सदस्यांना विद्युत पद्धतीने १२ ऑगस्ट, २०२० रोजी टपाल मतदान सूचना पाठविले आहे आणि ज्यांचे ई-मेल कंपनी/ डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांनाही रिमोट ई–वोटिंगमार्फत टपाल मतदानाने मान्यता देण्यासाठी पाठविण्यात आले आहे. जर कोणी व्यक्ती शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी सदस्य नसल्यास त्यांनी सदर टपाल मतदान सूचना माहितीकरिता म्हणून

कोविड–१९ मुळे झालेली स्थिती आणि एमसीए परिपत्रकानुसार कंपनीकडून टपाल मतदानपत्रिकासह टपाल मतदान सूचनाची विद्युत प्रत पाठविली जाईल आणि टपाल मतदान सूचनेसहँ टपाल मतदानपित्रिका व भरणा केलेले व्यवसाय लिफाफेची हार्ड कॉर्पो सदर टपाल मतदानाकरिता सदस्यांना पाठविली जाणार नाही. तदनुसार सदस्यांची अनुमती किंवा विरोध फक्त रिमोट ई– वोटिंग प्रणालीनेच केले जाईल. म्हणून ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ईँ–मेल नोंद केलेले नाही त्यांनी खालील प्रक्रियेनुसार

इलेक्ट्रॉनिक फोलिओसाठी:

लिंकवर भेट द्या: //karisma.kfintech.com/emailreg

बी) कंपनीचे नाव निवडा अर्थात सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेड. डीपी आयडी-ग्राहक आयडी/फोलिओ क्रमांक आणि पॅन क्रमांक प्रविष्ट करण्यासाठी भागधारक

डी) ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक प्रविष्ट करण्यासाठी भागधारक

प्रणालीकडून डीपी आयडी-क्लायंट आयडी आणि पॅनची सत्यता पडताळणी केली जाईल आणि मोबाइल व ई-मेलवर प्रमाणीकरण करण्यासाठी ओटीपी पाठविले जाईल एफ) प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एसएमएस आणि ई–मेलद्वारे प्राप्त ओटीपीमध्ये प्रवेश करण्यासाठी भागधार

(ओटीपी केवळ ५ मिनिटांसाठी वैध असतील) पाठविण्यात आलेल्या टपाल मतदान सूचनेच्या मर्यादित हेतूसाठी प्रणालीकडून ई-मेल आयडीची पुष्टी केली जाईल

एच) प्रणालीकडून भागधारकांनी दिलेल्या ई–मेलवर मतदानाची सूचना व प्रक्रिया पाठविली जाईल. वास्तविक फोलिओसाठी:

लिंकवर भेट द्या: //karisma.kfintech.com/emailreg

कंपनीचे नाव म्हणजेच सिक्केन्ट सायंटीफीक लिमिटेड निवडा

भागधारकाचे प्रत्यक्ष फोलिओ क्रमांक आणि पॅन क्रमांक प्रविष्ट करण्यासाठी

पॅन क्रमांक रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्यास, एक भागप्रमाणपत्र क्रमांक प्रविष्ट करण्यासाठी भागधारक ई-मेल, मोबाइल क्रमांक प्रविष्ट करण्यासाठी भागधारक

. एफ) प्रणालीकडून फोलिओ क्रमांक आणि पॅन/भागप्रमाणपत्रांची सत्यता पडताळली जाईल आणि विविध ओटीपी मोबाईलक व ई-मेल पाठविले जाईल.

जी) प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एसएमएस आणि ई–मेलद्वारे प्राप्त ओटीपीमध्ये प्रवेश करण्यासाठी भागधारव (ओटीपी केवळ ५ मिनिटांसाठी वैध असतील)

एच) पॅन उपलब्ध नसल्यास, प्रणालीकडून पॅनची योग्य स्वाक्षरी केलेली स्कॅन प्रत अपलोड करण्यास सांगेल.

एल) प्रणालीकडून ई–मेलच्या नोंदणीची पुष्टी केली जाईल. एम) प्रणालीकडून भागधारकाद्वारे दिलेल्या ई–मेलवर ई–वोटिंगकरिता प्रक्रिया व सूचना पाठविली जाईल.

तसेच सभासद einward.ris@kfintech.com वर ई-मेल विनंतीसह टपाल मतपत्रिका व सूचना पाठविण्यासाठी वास्तविक फोलिओ असल्यास भागप्रमाणपत्राची प्रत व विद्युत फोलिओ असल्यास विद्युत स्वरूपातील ई-मेल पत्ता, मोबाईल नंबर, सेल्फ-प्रमाणित पॅन कॉपी आणि क्लायंट मास्टर प्रत असलेल्या विनंती पत्राची स्वाक्षरी केलेली प्रत पाठवू शकतात

शक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी समभाग असलेल्या सर्व सभासदांना रिमोट ई-मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात . कंपनीला आनंद आहे. कंपनीने सर्व सदस्यांना रिमोट ई-मतदान सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ('केफिन') च्या सेवा नियुक्त केल्या आहेत. रिमोट ई-मतदान कालावधी २० ऑगस्ट, २०२० रोजी स.९.००वा. भाप्रवे सुरू होईल. आणि १८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. रिमोट ई-मतदानास उपरोक्त तारखेपासून आणि वेळेपेक्षा अधिक परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच १४ ऑगस्ट, २०२० रोजी, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे कंपनीचे सदस्य रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत देऊ शकतात. त्यानंतरचे मतदानासाठी दूरस्थ ई-मतदान प्रणाली बंद केली जाईल. एकदा सभासदाने ठरावावर मत दिल्यानंतर सदस्याला त्यानंतर ते बदलण्याची मुभा दिली जाणार नाही. दूरस्थ ई-मतदानाची सविस्तर प्रक्रिया टपाल मतपत्रिकेच्या सूचनेत दिली आहे.

कंपनी सचिव मे. निलेश शाह अँड असोसिएट्सचे श्री.निलेश शहा/श्रीमती हेतल शाह यांची टपाल मतदानाची प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

विद्युत स्वरुपात मतदानाच्या संदर्भात काही शंका किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी <u>https://evoting.karvy.com</u> (केफिन वेबसाइट) च्या डाउनलोड विभागात उपलब्ध ई–वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकन्टली ऑस्क्ड केश्चन्स (एंफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. बी.व्ही. किशोर (युनिट: सिकेन्ट सायंटीफीक लिमिटेड) केएफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम, प्लॉट क्र.३१ व ३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नार्नकरामगुडा, हैदराबाद-५०००३२ किंवा <u>einward.ris@kfintech.com</u> व <u>evoting@kfintech.com</u> किंवा दूर.:०४०-६७९६२२२२ किंवा केफिनची टोल फ्री क्रमांक १८००-३४५४-००१ वर पुढील स्पष्टीकरणासाठी संपर्क करावा.

टपाल मतदान सुचना कंपनीच्या www.sequent.in या संकेतस्थळावर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट <u>(www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u>) आणि केफिनच्या <u>www.kfintech.com</u> वेबसाइटवर उपलब्ध

ई-वोटिंगची तपासनी पुर्ण झाल्यानंतर परंतु टपाल मतदान प्रक्रिया समाप्ती तारखेपासून ४८ तासांच्या आत संचालक मंडळाद्वारे अधिकृत कंपनीचे कोणतेही संचालक किंवा अध्यक्षांकडे तपासनीस त्यांचा अहेवाल सादर करतील आणि टपाल मतदानांचा निकाल २० सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) किंवा त्यापुर्वी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ग्रोषित केले जाईल आणि त्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केले जाईल. तपासनीसांच्या अहवालासह टपाल मतदानाचा निकाल कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजकडे कळविला जाईल आणि कंपनीच्या <u>www.sequent.in</u> आणि केफिनच्या <u>www.kfintech.com</u> वेबसाईडवर अपलोड केले जातील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरे सिक्रेन्ट सायंटीफीक लिमिटेडकरिता सही /

कृणाल शाह कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

जाहिर सुचना

मी. **श्री फारुख नबीलाल शेख** राहणार: रुम नं ३०६, ग्लोरीयस कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि गणेशनगर, शिंपोली, बोरीवली (वेस्ट), मुंबई-४०००९२ जाहीर करतो की माझी आई अमीना नबीलाल शेख यांचा मृत्यु दि २४/१२/२०१९ रोजी झाले. त्याचे नावावर ऑटो रिक्षा क्र. MH-47-C/1448, (परवाना क्र. 24757/W दि. 30/12/2019 पर्यंत) गाडी रजीस्टर्ड आहेत. ज्याचे कानुनन वारिस मी आहे आणी माझे नावावर ट्रान्सफर करण्यासाठी R.T.O. बोरीवली येथे अर्ज केला आहे. जर कोणाला काही हरकत असल्यास त्यांनी १५ दिवसाचे आत R.T.O. बोरीवली Mumbai येथे संपर्क करावा.

PUBLIC NOTICE

otice is Hereby given that our client Mr. Jinish Narendra Soni, Flat No. C44 / A, Ground Floor Borivali Vyomesh Co-Op. Hsg. Soc. Ltd., (Regd No. Bom/HSG/4204/74) Vyomesh, S V P Road Borivali (West), Mumbai 400 092 has lost origina share certificate to any third person / company firm. If any person / company / firm has any clain or lien on the said original share certificate may file such claim or objection if any with supporting documents within a period of 15 days from date of publication of this notice to chairman / secretary f above society, at society address. If no claim is received within 15 days the society shall be free to sue new share certificate to my client.

Advocate Kalpana Trivedi Lakshalabh building, 1st floor, Carter Road, No. 3, Borivali (East) Mumbai - 400068 Place: Mumbai Date: 20.08.2020

muthööt

HOUSING FINANCE

गौरव मर्कंटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, टॉवर २बी, वन इंडियाबुल्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००१३. दूर.:0२0-४५४0४000

कॉर्पोरेट कार्यालय: कार्नोस्टीज इमारत, प्लॉट क्र.१, ९वा मजला, सेक्टर १६ए, फिल्मसिटी, नोएडा–२०१३०१. **द्र.:**०१२०*–*४७५१८१८ सीआयएन: एल७४११०एमएच१९८५पीएलसी१७६५९२,

ई-मेल: cs@gmlmumbai.com वेबसाईट: www.gmlmumbai.com ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(रु.हजारात)
संपलेली तिमाही	संपलेले मागील वर्ष	संपलेले संबंधित ३ महिने
३०.०६.२०२०	39.03.2020	30.06.7099
३२८६.९६	१२३४०.०२	७६०.१३
२०४.६६	(x x x 4.4)	(२८४५.५४)
२०४.६६	(४१४५.५१)	(२८४५.५४)
१५७.८०	(३०६७.६८)	(२१३५.७६)
(0.88)	४.९६	0.09
70	70	70
		२५३११२.५८
30.0	(१.५४)	(१.०७)
9.02	(१.५४)	(१.०७)
	तिमाही ३०.०६.२०२० ३२८६.९६ २०४.६६ २०४.६६ १५७.८० (०.६६) २०	तिमाही

टीप: अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे.

ब) त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com आणि कंप्रनीच्या www.gmlmumbai.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

क) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले होते आणि १९ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

३१ मार्च, २०२० रोजी

संचालक मंडळाच्या वतीने व करित सही/

परशोतम दास अगरवाल

डीआयएन:000६३०१७

मुथूत हौसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

दिनांक: १९.०८.२०२०

नोंदणीकृत कार्यालय: टीसी क्र.१४/२०७४-७, मुथूत सेंटर, पुन्नेन रोड, थिरुवनंथपुरम-६९५०३४. सीआयएन: यु६५९२२केएल२०१०पीएलसी०२५६२४

कॉर्पोरेट कार्यालय: १२/ए०१, १३वा मजला, पेरिनी क्रेन्सेझो, प्लॉट क्र.सी३८ व सी३९, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स-जी ब्लॉक (पुर्व), मुंबई-४०००५१. दूर.:०२२-६२७२८५१७ मालमत्तेच्या लिलाव व विक्रीकरिता जाहीर सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये स्थावर मालमत्तेची विक्री सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये **मे. मुथूत हौसिंग फायनान्स कंपर्न** लि**मिटेड**चे (यापुढे कंपनी म्हणून संदर्भ) प्राधिकृत अधिकारी यांना असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली केलेल्या ग्राहकांना (यापुढे कर्चदार म्हणून संदर्भ) मंजूर झालेल्य **गृहकर्ज** सुविधेसंदर्भात प्रतिभूती म्हणून धारण आणि खाली नुमद केलेल्या मालमत्तेचा (प्रतिभूत मालमत्ता म्हणून संदर्भ) ताबा घेण्यात आलेला आहे आणि यापुढे कर्जदारांकडून थकबाकी रक्कम जमा होईपर्यंत त्यावरील पुढील व्याजासह प्रतिभूत ऋण रक्कमबाबत सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून जसे आहे जेथे आहे जसे आहे जे आहे आणि कोणत्याही परिणामाशिवाय या तत्त्वावर प्रतिभूत मालमत्तेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे.

ı	अ.	कर्जदार/सहकर्जदार/	तारण मालमत्तेचे वर्णन	मालमत्ता	एकूण थकबाकी	आरक्षित	इसारा
١	क्र.	जामिनदारांचे नाव		ताबा दिनांक	रक्कम	मुल्य (रु.)	रक्कम
	۶	सुलताना अब्दुल रहमान शेख, अब्दुलरहमान अब्दुलरहमान शेख कर्ज क्र.१०१०२०६८५०८	सर्व्हें क्र.१६४, हिस्सा क्र.४, फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, ए विंग, रॉयल कॉम्प्लेक्स, पिंपलाज रोड, कोंडगाव, रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे, तालुका मिवंडी, जिल्हा ठाणे–४२१३०२.	२३.०४.२०१९	०८.०६.२०१७ रोजी ६५६७८९.४३	₹00000/-	£0000/-

निरीक्षण दिनांक व वेळ: ७.९.२०२० व ९.९.२०२० रोजी स.१०.०० ते सायं.०५.००वा. विक्री दिनांक, वेळ व विकाण: २१.९.२०२० रोजी स.१०.०० ते द.०३.००वा. ठिकाण: मथत हौसिंग फायनान्स कं. लिमिटेड. ई-५. चार्म स्टार. १ला मजला, बैल बाझार जवळ. एचडीएफसी बँकेच्या वर, कल्याण (प.). ठाणे-४२१३०१

ारोक्त नमूद केलेल्या तारीख व वेळेला इच्छुक बोलिदारांना मालमत्तेचे निरीक्षण करता येईल. जाहीर लिलावाच्या नियम व अटी: (१) विक्रीचा तपशील खालील मुद् केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन आहे तसेच इच्छुक निविदादाराने सादर केलेल्या प्रस्ताव/निविदा कागदपत्रात नमूद केलेल्या अटी व शर्ती देखील समाविष्ट आहेत. (२) मालमत्ता जिथे आहे तिथे आहे आणि जसे आहे तेथे आहे म्हणून तसेच जे काही असेल त्यामध्ये अडथळे नसलेल्या कोणतीही खात्री नसलेली अट यावर विक्री केली नाईल. (३) लिलाव अंतर्गत मालमत्तेची तपासणी वरील तारखेला व वेळेवर केली जाऊ शकते. मालमत्तांच्या तपासणीसाठी किंवा निविदा सादर करण्याच्या संदर्भातीर नेणत्याही प्रश्नांसाठी, कृपया प्राधिकृत अधिकारी **मुथूत हौसिंग फायनान्स कं. लिमिटेड**कडे संपर्क साधा. इच्छुक खरेदीदारांनी वरील मालमत्तांसाठी मोहोरबं काणत्याहा प्रश्नासाठा, कृपया प्राायकृत आयकारा **मुख्**त हाासग फावनान्स क. ालाम८डकड संपक साथा. इच्छुक खदादाराना बराल मालमतासाठा माहाखद लिफाण्यातृत <mark>मुखूत होसिंग फायनान्स कं. लिमिट</mark>ड यांच्या नावे मुंबई येथे देय असलेत्या डिमांड ड्राण्टवर (ईएमडी) फेसे लिलावाच्या तारखेपुर्वी एक दिवस कार्यालयीन वेळेत प्रापिकृत अधिकाऱ्याच्या नावे वर नमुद कार्यालयात पाठवू शकतात. (४) वरील तारीख व वेळानतर प्राप्त झालेल्या ईएमडी किंवा विहित वेळ व तारखेनतर प्राप्त प्रस्ताव किंवा योग्य तन्हेने न भरलेले प्रस्ताव योग्य मानल्या जाणार नाहीत आणि तात्काळ नाकारल्या जातील. इसारा रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. (५) ऑफरच्या किवा थाय तन्हन ने मरलल प्रस्ताव थाय मानल्या जाणार नाहात आण तालकाळ नाकारत्या जाताल. इसारा रकमवर काणतहा व्याज दल जाणार नाहा. (५) आफरच्या काणार महार स्वाच्या काणार महार प्रभाव काई, रामाजकार हुए काणार महार प्रभाव काई, रामाजकार हुए विद्यालाय काणार नाहा (५) काणत्याही परिस्थितीत मालमता राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही. (७) लिलावात उपस्थित असलेल्या निवदाधारकांना त्यांच्या राखीव किमती व्यतिरिक्त क.१०,०००/ – च्या पटीने प्रस्ताव वाढविण्याची संघी दिली जाईल. (८) मालमत्ता सर्वात उच्च बोली/ऑफरला विक्री केली जाईल, जी प्रतिभूत धनको अर्थात में मुश्नूत होसिंग फायनान्स कं. लिमिटेड यांच्याद्वारे बोली स्वीकृतीवर अवलंबून असेल. कोणतेही कारण न देता काही प्रस्ताव (निवदा स्वकारण किंवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार खालील स्वाक्षात्रकांके आहे. (९) सर्व देयके अर्थात महापालिका कर, परिरक्षा/ सोसायटी गुल्क, विद्युत व जलकर किंवा अन्य इतर गुल्क, जसे मुद्राक शुल्क, नोंदणी गुल्क, हस्तांतरण गुल्क व इतर कोणत्याही खर्चासह व विक्री प्रमाणपत्र नोंदणीच्या संदर्भात कोणतेही गुल्क जे सदर मालमतेसंदर्भात असतील ते यशस्वी बोलिदार/खरेदीदारास भरावे लागेल. (१०) यशस्वी बोलिदार/खरेदीदाराने विक्रीसंदर्भात प्राधिकृत अधिकान्याद्वारे प्रस्ताव स्विकृतीपासून २ कार्यालयीन दिवसात खरेदी रकमेच्या २५% रक्कम (यापुर्वी जमा केलेली इरठे तजवीज करून) भरावी अन्यथा इसारा रक्कम जस आधको-याद्वार प्रस्ताव स्वकृतापासून र कावालवान (वसात खरदा रक्षमच्या रप्क रक्षम (वापुवा जमा कलला झट तजवाज करून) मधवा अन्यवा इसारा रक्षम जम कली जाईल. (११) विक्रीच्या उर्वेरित ७५% रक्षम यशस्वी खरेदीदाराने विक्री निश्चितीपासून ३० दिवसात किंवा प्राधिकृत अधिकान्याद्वारे विहित व लेखी मान्य विस्तारीत कालावधीत जमा करावी. विक्री मुल्याच्या उर्वेरित ७५% रक्षम जमा करण्यात कसूर केली गेत्यास पुर्वी जमा केलेली रक्षम जम केली जाईल आणि मालमतेची पुन्हा विक्री करण्याचे अधिकार प्रतिभृत धनकोस असतील आणि कसूरदार खरेदीदारास मालमत्ता किंवा भागावर तसेच जमा केलेल्या रकमेवर कोणताही दावा सांगता येणार नाही. (१२) इसारा रक्षम म्हणून जमा केलेले डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर अयशस्वी बोलिदारांना परत दिले जातील. (१३) वर नमुद केलेली स्थावर मालमत्तेचे अग्री किंवा चोरीस जाणे किंवा अन्य इतर अपधातमुळ होणारे नुकसान किंवा हानी या संदर्भात आणि खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारीद्वारे विक्री निश्चती तारखेपासून इतर जोखिमवावत यशस्वी खरेदीदाराची संपर्णत: जबाबदारी असेल. यशस्वी बोलिदारास कोणत्याही स्थरावर कोणत्याही स्वरुपात विक्री रह करऱ्याचा अधिकार असणार नाही. (१४) कोणतेर्ह यशस्वों खरीदाराची सपुणतः जबाबदारा असल. यशस्वों बालिदारास काणत्याही स्थावर काणत्याही स्वरुपता विक्री रह करन्याचा आधकार असणार नाही. (१४) काणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्व बोली स्वकारण्याचे अधिकार अधिकार तसेच प्रतिभुत धनको म्हणून में. मुथूत हीसिंग फायनान्स कं. लिमिटेड यांच्याकडे उच्चतम प्रस्ताव किंवा काही किंवा सर्व प्रस्ताव स्विवारणां काही किंवा सर्व प्रस्ताव स्विवारणां के कोणा एका निविदाकार किंवा इच्छुक बोलीदार किंवा खासगी व्यवहाराने मालमत्तेच्या विक्रीकारिता इतर पक्षकारांसह व्यवहार करतील. (१५) इच्छुक बोलिदार/प्रस्तावकर्ता यांच्या व्यतिरिक्त अत्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीस लिलावा/विक्री प्रक्रिकेत सागा वेता योणार नाही. (१६) प्राधिकृत अधिकान्यास या सूचनेची पूर्वसूचना न देता कोणत्याही सूचनेनुसार विक्रीसाठी या सूचनेच्या अटी व यार्तीत बदल करण्याचा अधिकार आहे. (१७) जर प्रतिभृत धनकोस आलेला सर्व खर्च, शुरूक यासह एकवित सर्व स्क्राच वरता कोणत्याही सूचनेनुसार विक्रीसाठी या सूचनेच्या अटी व यार्तीत बदल करण्याचा अधिकार आहे. (१७) जर प्रतिभृत धनकोस आलेला सर्व खर्च, शुरूक यासह एकवित सर्व स्क्राच वरता केल्यास मालमत्तेची विक्री केली जाणार नाही आणि मे. मुथूत हीसिंग फायनान्स कं. लिमिटेड यांच्या विरोधात कोणत्याही दायित्व/दावाधिवाय मावी बोलिदारांकडून प्राप्त सर्व बोली परत दिल्या जातील.

कर्दार/जामित्रदार/ताराणकर्ता यांना सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांत वर नमुद केलेली रक्षम तसेच ब्याज व खर्च असे पुर्ण दायित्व भरण्याकरिता सरफायसी काद्याच्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अन्वये ३० दिवसांची वैधानिक सूचना अन्वये कळविण्यात येत आहे. अन्यथा वर नमुद नियम व अटीनुसार प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जाईल. जर इंग्रजी व स्थानिक भाषिक वृत्तपत्रात प्रकाशित विक्री सूचनेमध्ये काही तफावत असल्यास भाषिक वृत्तपत्रापेक्षा इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित सूचना अंतिम प्रत समजली जाईल. जर कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांनी बँकेकडे संपुर्ण रक्कम विक्री तारखेपुर्वी जमा केल्यास लिलाव थांवविला जाईल.

सही / - प्राधिकत अधिकार्र दिनांक : १९.०८.२०२०

Tips Industries Ltd.

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052 Tel No.: 91-22-66431188 Fax No.: 91-022- 66431189, Email: response@tips.in Website: www.tips.in CIN: L92120MH1996PLC099359

Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2020

(₹ in lacs)

				(₹ III lacs)
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2020 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2019 (Unaudited)	Year Ended 31.03.2020 (Audited)
1.	Total income from operations	1,564.02	3,715.25	10,881.93
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	858.07	421.52	1,435.58
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	858.07	421.52	1,435.58
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	608.23	334.73	1,133.93
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	608.13	330.27	1,135.52
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	1,296.87	1,431.87	1,431.87
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8.	Earnings Per share (before extraordinary items) (of ₹ 10/- each) Basic & Diluted	4.27	2.34	7.92
9.	Earnings Per share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) Basic & Diluted	4.27	2.34	7.92

Note: The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2020 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website www.tips.in.

> By Order of the Board For Tips Industries Ltd.

Kumar S.Taurani **Chairman & Managing Director**

थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड नोंदणीकत कार्यालय: थॉमस कक बिल्डिंग, डॉ. डी. एन. रोड. फोर्ट. मंबई - ४०० ००१

फोन नं.: +९१-२२-४२४५ ७००० फॅक्स: +९१-२२-२३०२ २८६४ संकेत स्थळ: www.thomascook.in टोल-फ्रिनं.: १८००-२०९९-१०० ई-मेल: sharedept@thomascook.in सीआयएन: एल६३०४०एमएच१९७८पीएलसी०२०७१७

दिनांक : २०.०८.२०२०

ठिकाण : ठाणे

सूचना

प्राद्वारे सूचना देण्यात येते की, थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडच्या ('कंपनी') सभासदाची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२० रोजी 'माप्रवे' नुसार दुपारी ३.३० वाजता हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर दृक्श्राव्य माध्यमे ('ओएव्हीएम') यांच्या माध्यमातून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उल्लेख केलेले कामकाज पार पोडण्यासाठी आयोजित करण्यात येईल.

... प्रध्या चालू असलेल्या कोविड– १९च्या साथीचा विचार करता, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) प्रसृत केलेली परिपत्रके क्रमांक २०/२२०, १४/२०२०, १७/२०२० आणि सेक्युरिटिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑप इंडियाने (सेबी) प्रसृत केलेले परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 (यानंतर ज्याच उल्लेख एकत्रितपणे [']परिपत्रके' असा करण्यात आलेला आहे) याच्या अनुषगाने कपन्याना, वार्षिक सर्वसाधार विश्व २५७७२,१५५ व सामायिक ठिकाणी सभासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएमच्य . गध्यमातून करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या परिपत्रकाच्या अनुपालनार्थ कंपनीची वार्षिक नर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येईल.

गर्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९–२०२०साठीचा वार्षिक अहवाल, ज्या ाभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले आहेत त्यांना आज, न्हणजेच दिनाक २० ऑगस्ट २०२० रोजी, उपरोक्त परिपत्रकानुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परिचालिक केलेली आहेत /केली जात आहेत. सभासदानी नोंद्र घ्यावी की वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि गर्षिक अहवाल कंपनीच्या www.thomascook.in ह्या, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या ('सीडीएसएल') www.evotingindia.com ह्या, बीएसई लिमिटेडच्य vww.bseindia.com ह्या आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य vww.nseindia.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असनील

कंपनी कायदा, २०१३च्या कलम १०८ व त्यासोबत कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४मधील नियम १४ व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ ाधील विनियम ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज् ऑफ इंडया यानी प्रसृत केलेले सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड्स ऑन जनरल मिटिंग्ज (एसएस–२) याच्या सहवाचनातर्गत सभासदाना, वार्षिक सर्वसाधारण सभेच्य नूचनेत उल्लेख केलेल्या ठरावरील त्यांचे मत, सीडीएसएलने पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीमच

'रिमोट ई–व्होटिंग') उपयोग करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२० ह्या अंतिम तारखेस (कट–ऑफ डेट) प्रत्यक्ष किंवा डिमटेरिअलाईडर . हपात भाग धारण करणारे सभासद रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून मंतदान करण्यास पात्र असतील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणीही उपलब्ध करून दिले जाईल आणि वार्षिक . वर्षसाधारण सभेस उपस्थित असलेल्या ज्या सभासदानी त्याचे मत रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून दिलेले नसेल, ते वार्षिक सर्वसाधारण सभेत मत देऊ शकतील. ज्या सभासदानी वार्षिक सर्वसाधाः सभेपर्वी त्यांचे मत रिमोट ई—व्होटिंगच्या माध्यमातन दिलेले असेल. ते वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहू शेकतात, पण त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा हक्क नसेल. सभासदाने एखाद्या वरावावर एकदा मत दिले

ı	का, त त्याला/ तिला त्यानतर बदलण्याचा परवानगा दण्यात यणार न	1161.
I	१)रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून आणि वार्षिक सर्वसाधारण	शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२०
ı	सभेत मतदान करण्यासाठी पात्रता निश्चित करण्याकरिता	
I	अंतिम तारीख	
ı	२)रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ	मंगळवार, ८ सप्टेंबर २०२०
I		(सकाळी ९:०० वाजता, भाप्रवे)
ı	३)रिमोट ई-व्होटिंग संपण्याचा दिवस, तारीख आणि वेळ	गुरुवार, १० सप्टेंबर २०२०
ı		(सध्याकाळी ५:०० वाजता भाप्रवे)

त्यानंतर सीडीएसएलद्वारे ई-व्होटिंग मॉड्यूल निष्क्रिय करण्यात येईल सूचना पाठविल्यानंतर जी कोणी व्यक्ती कंपनीचे समभाग प्राप्त करून कंपनीची सभासद होईल आणि अंतिम . ारखेच कंपनीचे भाग धारण करील, ती रिमोट ई–व्होटिंगसाठी विनती पाठवून तिचे मत देऊ शकेल मागधारक त्यांची विनती helpdesk.evoting@cdsl.com वर पावयून लॉगिन आयडी आणि पासवर्ड ग्राप्त करू शकेल. परंतु तुम्ही जर आधीच सीडीएसएलकडे रिमोट ई–व्होटिंगसाठी नोंदणी केलेली असेल, तर तम्ही तमचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरू शकाल. जर तुम्ही मचा पासवर्ड विसरलात, तर तुम्ही www.evotingindia.com वर उपलब्ध असलेल्या "Forgot User Details /Password" ह्या पर्यायाचा वापर करून तुमचा पासवर्ड रिसेट करू शकाल किंवा सीडीएसलर्श

१८००२२५५३३ ह्या टोलफ्री क्रमाकावर संपर्क सांधू शकाल. रेमोट ई–व्होटिंगशी संबंधित तपशिलांसाठी कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पहा. इलेक्ट्रॉनिक ाध्यमातून करावयाच्या मतदानासाठीच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारींसाठी तुम्ही श्री. राकेश दळवी, मॅनेजर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडियाँ) लिमिटेड, 'ए' विंग, २५वा मजलाँ, मॅरॅथॉन फ्यूचरएक्स नफतलाल मिल्स कंपाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ (पू.), मुंबई ४०००१३ यांच्याशी, nelpdesk.evoting@cdslindia.com या डेसिग्नेटेड ईमेल आयडीवर किंवा दूरध्वनी क्र १८००२२५५३३ वर संपर्क साधू शकता.

थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडकरिता अमित जे. पारेख

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** ४१०/४११, खटाव हाऊस,

मोगललेन, माहिम (प.), मुंबई-४०० ०१६. दुर.:०७९-२२८२००१३, फॅक्स:०७९-२२८२०४७६ ई-मेलः secretarial@refnol.com वेबसाईटः www.refnol.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजः रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचित

्र खापरिक्षात वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यत देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात **मंगळवार** २५ **ऑगस्ट, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळार्च सभा होणार आहे. सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.refnol.com वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरित

Village, KAndivali (East) Mumbai is lost and

All persons having any claim, right, title or interest against or to the property described hereunder are required to make the same known in writing along with duly notarized supporting document at my office a umitra & Associates, Advocates Legal Consultants, G- 703, Gokul Residency, Thakur Village, Kandivali (E), Mumbai-400101 within Fourteen days from the date hereof.

Sumitra & Associates Advocates & Legal Consultants.

l, Ayush Amit Agarwal (A-503. Dheeraj Jamuna

CHSL, Malad West, Mumbai-**PASSING CERTIFICATE** of ICSE Xth (SJ Poddar Acdemy, Malad) examination year 2018-19 vide Enrolment No.1195716/085 Unique ID **6833128** have been lost.

If found please contact at above address or Ph 9220978046.

नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे

क्सचेंजच्या www.hseindia.com वेबसाईटक

बिलाल टोपीय ठिकाणः मुंबई दिनांकः १९.०८.२०२०

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Original Agreement for Sale Dated 13/05/1992 executed /between M/s. Dharti builders AND Mrs. Deenamma Almeida in respect of Flat no. D 101, Gokul Horizon, Thakur nisplaced.

Date: 19.08.2020 Place : Mumbai

LOST & FOUND

64), inform that my original

Place : Mumbai

Date : August 19, 2020

दिनांक: १९ ऑगस्ट २०२०

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

FORM NO. NCLT. 3A

Advertisement detailing petition

BEFORE THE NATIONAL COMPANY

LAW TRIBUNAL KOLKATA BENCH

Company Application No. CP (CAA)

No. 768/KB/2020; CA(CAA)

No. 254/KB/2020

In the matter of: The Companies Act,

FINANCIAL EXPRESS

MAGNA ELECTRO CASTINGS LIMITED

(CIN:L31103TZ1990PLC002836)

Regd. Office: 43, Balasundaram Road, Coimbatore 641018. Phone: 0422 - 2240109 Website: www.magnacast.com | Email: info@magnacast.com

NOTICE OF 30" ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Wednesday, 23rd September, 2020 at 3.30 P.M. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business(es), as set out in the Notice of AGM dated 31 st July, 2020.

The Notice convening the AGM along with the explanatory statement pursuant to Section 102(1) of the Companies Act 2013 and Annual Report has been sent on 18th August, 2020 to all the members at their respective email id registered with the Company/ Depositories in accordance with the Circular No.20/2020 issued by the Ministry of Corporate Affairs dated 5th May, 2020 read with Circular No.14/2020 dated 8th April, 2020 and Circular No.17/2020 dated 13th April, 2020 ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular.

The AGM Notice along with the explanatory statement and the Annual Report for the financial year 2019-20 is available and can be downloaded from the Company's website www.magnacast.com and the website of the Stock Exchange www.bseindia.com in which the shares of the Company are listed.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of AGM. Members attending the Meeting through VC/OAVM facility shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility to the Members in accordance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and rules framed there under. The Company has engaged Central Depository Services (India) Limited, an agency authorized by the Ministry of Corporate Affairs for this purpose. Additionally, the Company is also providing facility of voting through e-voting system during the Annual General Meeting. The detailed process for participating in the remote e-voting/ e-voting at the AGM is provided in the notice of the Annual General Meeting. For further details in connection with e-voting, members may also visit the website www.evotingindia.com.

The Members of the Company holding shares in physical or dematerialized form as on 16th September, 2020, being the cut-off date, may cast their respective vote electronically and attend eAGM. The e-voting period commences on Sunday 20th September, 2020 at 09.00 A.M. (1ST) and remains open upto 5.00 P.M. (1ST) on Tuesday, 22nd September, 2020. In case any person becomes a member of the Company after the dispatch of the AGM notice but before the cut off date i.e. 16th August 2020, he/she may write to the Company's Registrars and Share Transfer Agents, SKDC Consultants Limited through email at info@ skdc-consultants.com for obtaining the login ID and password for e-voting. In case a person is already registered with CDSL for e-voting, then existing user ID and password can be used for casting their

In case of any queries relating to remote e-voting/ attending AGM through VC/OAVM, shareholders are requested to refer user manual and FAQs in CDSL e Voting website www.evotingindia.com or write to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any grievances connected with e-voting facilities, Please contact Sri Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai -400013 or Call on 022-23058542/43.

Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again during the AGM. Members who have not cast remote e-voting will be facilitated to vote at AGM through VC / OAVM.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 17th September, 2020 to Wednesday, 23rd September, 2020 (both days inclusive) for AGM

In case of queries /clarifications relating to e-voting, members can also contact Sri. K. Jayakumar, SKDC Consultants Limited, RTA of the Company (Contact No: 0422-2539835/4958995); Email id: info@skdc-consultants.com.

Place: Coimbatore Date: 18.08.2020

N KRISHNA SAMARAJ **Managing Director**

For Magna Electro Castings Limited



ELECTROSTEEL CASTINGS LIMITED

CIN: L27310OR1955PLC000310

Registered Office: Rathod Colony, Rajgangpur, Sundergarh, Odisha 770 017, India Tel. No.:+91 06624 220 332; Fax: +91 06624 220 332

Website: www.electrosteelcastings.com; E-mail: companysecretary@electrosteel.com

NOTICE

Notice is hereby given that the 65th Annual General Meeting ('AGM') of Electrosteel Castings Limited ('the Company') will be held on Tuesday, 15 September, 2020 at 11.30 a.m. through video conferencing ('VC') or other audio-visual means ('OAVM') to transact the businesses as set forth in the Notice convening the

In view of the outbreak of COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') have, vide its General Circular dated 5 May, 2020 read with General Circulars dated 8 April, 2020 and 13 April, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May, 2020, respectively, permitted the holding of AGM through VC facility or OAVM, without the physical presence of the Members at a common venue, for the calendar year 2020. In compliance with the aforesaid Circulars and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, as amended ('Act'), the AGM of the Company is being held through VC/OAVM on Tuesday, 15 September, 2020 at 11:30 a.m.

In terms of the aforesaid Circulars, Notice convening the AGM and Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 have been despatched only through electronic mode (e-mail) to the Members who have registered their e-mail IDs with the Depository Participant(s)/Company. The Company has completed despatch of the Notice of AGM and Annual Report 2019-20 on Wednesday, 19 August, 2020.

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ('Listing Regulations'), the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 9 September, 2020 to Tuesday, 15 September, 2020 (both days inclusive) for the purpose of determining the Members eligible to receive dividend for the Financial Year 2019-20, subject to approval of the same at the AGM.

In terms of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide to its Members, the facility to exercise their right to vote by remote e-voting or e-voting during the AGM. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') as the Agency to provide e-voting platform to the Members of the Company.

The details relating to e-voting in terms of the Act and the relevant Rules are as under: All the businesses as set out in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting

- The remote electronic voting will commence from Saturday, 12 September, 2020 (9:00 a.m., IST) and end on Monday, 14 September, 2020 (5:00 p.m., IST). No remote e-voting shall be allowed beyond the said
- 3. The voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, 8 September, 2020 ('cut-off date'). Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the despatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date, may cast his/her vote through remote e-voting or e-voting during the AGM by obtaining the Login-ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or companysecretary@electrosteel.com. However, if such Member is already registered with NSDL for e-voting, then existing User-ID and Password shall be used for casting vote
- Only those Members who will be present at the AGM through VC/OAVM facility, but have not already cast their vote by remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system in the AGM.
- 5. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting during the AGM is Tuesday, 8 September, 2020.
- A Member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting. but shall not be allowed to vote again at the AGM.
- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the AGM.
- The Notice of the AGM has been displayed on the website of the Company, i.e., www.electrosteelcastings.com. and is also available on the websites of BSE Limited, i.e., www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, i.e., www.nseindia.com, and on the website of NSDL, i.e., www.evoting.nsdl.com.
- The manner in which the members who are holding shares in dematerialized mode or physical form or who have not registered their email addresses with their Depository / the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM has been provided in the Notice
- 10. In case of any query / grievance with respect to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available under the downloads section of NSDL's e-voting website or contact Mr. Amit Vishal, Senior Managera Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound. Lower Parel, Mumbai-400 013 at Telephone no. 022-24994360 / 022-24994545 or Toll free no. 1800-222-990 or at E-mail ID: evoting@nsdl.co.in.

Registration of e-mail addresses for e-voting:

- 1. In case shares are held in physical mode, please provide Folio No., name of shareholder, PAN (self-attested scanned copy of PAN Card) and scanned copy of the share certificate (front and back) or Aadhaar (self-attested scanned copy of Aadhaar Card) by uploading the same at http://mdpl.in/form.
- 2. In case shares are held in demat mode, please provide DP ID-Client ID (16 digit DP ID + Client ID or 16 digit Beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN Card), Aadhaar (self-attested scanned copy of Aadhaar Card) to companysecretary@electrosteel.com.
- Alternatively, member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (1) or (2), as the case may be.

Manner for registering mandate for receiving Dividend:

In order to receive the dividend in a timely manner, Members holding shares in physical form, who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service ('ECS') or any other means, are requested to upload a scanned copy of the following details/documents at http://mdpl.in/form/nach-mandate, latest by Tuesday, 1 September, 2020, thereafter the

 a) a signed request letter mentioning their name, folio number, complete address and following details/documents relating to bank account in which the dividend is to be received: Bank Name and Branch;

- ii. Original cancelled cheque leaf/self-attested copy of Bank Passbook showing the name of the
- account holder;

Place: Kolkata

Date: 19 August, 2020

financialexp.epap.in

- iii. Bank Account Number; and
- iv. IFSC Code:
- b) self-attested copy of their PAN Card;
- c) self-attested photocopy of Passport/Voter ID/Aadhaar towards proof of address; and

d) copy of any letter issued by the Company showing their Folio no.

Members holding shares in electronic form may please note that their bank details as furnished by the respective Depositories to the Company will be considered for remittance of dividend as per the applicable regulations of the Depositories.

Members who will be unable to receive the dividend directly in their bank accounts through ECS or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate, the Company shall despatch dividend warrant/ bankers' cheque/demand draft to such Members, upon and subject to normalisation of postal services and other activities.

For Electrosteel Castings Limited

Sd/ Indranil Mitra Company Secretary

CAREER POINT LIMITED

CIN: L72200RJ2000PLC016272. Phone: 0744-3040000. Fax: 0744-3040050 Website: www.cpil.in, Email: investors@cpil.in

NOTICE

Notice is hereby given that meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 28" August, 2020, at its Registered Office, to consider various items inter alia Standalone & Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30° June, 2020. Pursuant to this, the Company has decided the closure of trading window till 30" August, 2020.

The said notice may be accessed on the Company's website www.cpil.in and may also be accessed on the Stock Exchange website at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com. For Career Point Limited

Tarun Kumar Jain Place: Kota (Rajasthan) GM (Corporate & Legal Affairs) & Company Secretary Date : 17 August, 2020

GAURAV MERCANTILES LIMITED CIN: L74110MH1985PLC176592

Regd. Office: 3rd Floor, Tower 2B, One Indiabulls Centre, Senapati Bapat Marg. Lower Parel (West), Mumbai, Maharashtra 400 013 | Tel: 020 45404000 Corp. Office: Carnousties's Building, Plot No. 1, 9th Floor, Sector 16A, Film City, Noida- 201301 | Tel: 0120 4751818 Website: www.gmlmumbai.com | Email: cs@gmlmumbai.com

> EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDING JUNE 30, 2020

SI. No.	Particulars	Quarter ending June 30, 2020	Previous Year ending March 31, 2020	Corresponding 3 months ending June 30, 2019
1.	Total Income from Operations	3,286.96	12,340.02	760.13
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	204.66	(4,145.51)	(2,845.54)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	204.66	(4,145.51)	(2,845.54)
4.	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	157.80	(3,067.68)	(2,135.76)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.66)	4.69	0.07
6.	Equity Share Capital	20	20	20
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year*			253112.58
8.	Earnings Per Share	0.000	C	process.
	Basic	0.08	(1.54)	(1.07)
	Diluted	0.02	(1.54)	(1.07)

Note: a) The above is an extract of unaudited financial results for the guarter ending June 30, 2020 filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

b) Full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.gmlmumbai.com). c) The above results are duly reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors in its meeting held on August 19, 2020. * As on March 31, 2020.

For and on behalf of Board of Directors

Parshotam Dass Agarwal Place : Delhi Chairperson Date : August 19, 2020 DIN: 00063017

CEAT **CEAT LIMITED**

CIN: L25100MH1958PLC011041

Regd. Office: 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030 (T): +91 22 2493 0621; (F): +91 22 2493 8933 E-mail: investors@ceat.com; Website: www.ceat.com

Notice of the Sixty-First Annual General Meeting and e-voting information

NOTICE is hereby given that the 61st Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Thursday, September 10, 2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as set out in the Notice of AGM dated May 28, 2020.

In accordance with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 ('collectively referred as Circulars'), the Notice setting out the Ordinary and Special Business(es) to be transacted during the AGM and the Integrated Annual Report for FY 2019-20 have been dispatched on August 18, 2020 through electronic mode to those Members whose email IDs are available with the Company

Members may note that the Notice and the Integrated Annual report for FY 2019-20 are also available at the Company's website at www.ceat.com and on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com, as well as on the website of National Securities Depositories Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote on the resolutions proposed to be passed during the AGM by electronic means. The Company has appointed National Securities Depositories Limited (NSDL) as the agency to provide electronic voting facility.

Members holding shares as on the cut-off date may cast their votes using an electronic voting system (remote e-voting). All members may please note the following:

Cut-off Date

Commencement of remote e-voting Monday, September 7, 2020

Thursday, September 3, 2020 from 9.00 a.m. IST

End of remote e-voting

2020 till 5.00 p.m. IST

Wednesday, September 9, Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. of Wednesday, September 9, 2020 and the remote e-voting

module shall be disabled by NSDL thereafter. The facility for voting through the e-voting system will also be made available during the AGM. Members attending the AGM through electronic platform of NSDL who have not cast their vote by remote

e-voting will be able to vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but will not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member will not be allowed to

Only a person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail of the remote e-voting facility. Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the Member/Beneficial Owner (in case of electronic shareholding) as on the cut-off date.

Any person, who acquires the share(s) of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds the share(s) as on the cut-off date may obtain the user ID and password by sending an email request to evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then his existing user ID and password can be used for casting the vote.

Queries before or during the AGM with

change it subsequently or cast the vote again.

- the use of technology can: Send a request at evoting@nsdl.co.in or use Toll free no.: 1800-222-990; or
- Contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at the designated email ID: evoting@ nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or at telephone number + 91 22 2499 4545; or
- Contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at the designated email ID: evoting@nsdl.co.in or SaritaM@nsdl.co.in or at telephone number + 91 22 2499 4890.

Members who need assistance FOR MEMBERS HOLDING PHYSICAL SHARES: Members of the Company holding

Manner of registering email ID

Equity Shares of the Company in physical form and who have not registered their email may get their email IDs registered with the Company's RTA i.e. TSR Darashaw Consultants Private Limited at Csg-KYC@tsrdarashaw.com by providing a request letter duly signed by the first holder thereby providing details such as Name, folio number, Certificate number, self-attested PAN, mobile number and email ID and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (upto 1 MB). FOR MEMBERS HOLDING


SHARES IN PHYSICAL FORM: Members are requested to register their email IDs, in respect of demat holdings with the respective DP by following the procedure prescribed by the concerned DP.

The detailed procedure for remote e-voting and attending and e-voting at the AGM through VC/OAVM at https://www.evoting.nsdl.com is provided in the Notice of the AGM. For any other query or information with respect to the 61st AGM of the Company

Members may please write to the Company Secretary at agm@ceat.com. For CEAT Limited

Date : August 19, 2020







Warehousing Corporation.

KALYANI

(₹ In In '000)

detail, terms & conditions of EOI Document.

In connection of the same, kindly note as follows:

CENTRAL WAREHOUSING CORPORATION (A Govt. of India Undertaking)

Corporate Office: 4/1, Siri Institutional Area, August Kranti Marg, Hauz Khas, New Delhi-110016 WAREHOUSING FOR EVERYONE PUBLIC NOTICE

developing Cold Storage Facility/Food Processing units/Packaging units,

on Build-Operate-Transfer (BOT) basis, in warehouses of Central

Interested parties may visit our website www.cewacor.nic.in for complete

KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED

CIN: L65993PN2009PLC134196

Regd. Office: Mundhwa, Pune - 411 036,

Maharashtra, India

Tel.: 91-020-26715000 / 66215000 Fax: 91-020-26821124

E-mail: investor@kalvani-investment.com

Website: www.kalyani-investment.com

NOTICE

INTIMATION REGARDING 11TH ANNUAL GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS)

through Video conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) without

presence of members at a common venue, in compliance with the provisions of the

Companies Act, 2013 ("the Act"), General Circular Nos. 14/2020, 17/2020 and

20/2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No.

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board

of India (SEBI), to transact the business as set out in the Notice convening the

a) will be sent to all Shareholders by email, whose e-mail addresses are

will also be uploaded on the website of the Company at

www.kalyani-investment.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE

Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India

Limited at www.nseindia.com and also on the website of National

signed request letter mentioning Folio No., Name of the Shareholder,

self attested copy of PAN Card by email to pune@linkintime.co.in or

requested to register or update their email addresses and mobile number

a) Shareholders holding shares in Physical Form are requested to provide a

b) Shareholders holding shares in dematerialised form (DEMAT) are

a) Shareholders will have an opportunity to cast their vote(s) through remote

remote e-voting facility will also be available during the AGM.

This Notice is being issued for the information and benefit of all the Members of the

and related matters, concerned shareholders are requested to contact the Registrar

and Transfer Agent of the Company and / or the Company at below

e-voting facility, on all resolutions set out in the Notice of the AGM. This

Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 :

registered with the Company / Depository Participant(s) and

Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com

2. Manner of registering / updating email addresses:

with their relevant depository participant(s).

evoting@kalyani-investment.com

3. Manner of casting vote(s) through e-voting:

Dated: 19.08.2020 CALLING EXPRESSION OF INTEREST

GGM (SP&C), CWC, New Delhi

Central Warehousing Corporation invites Expression of Interests (EOI) for

In the matter of: A petition made under Sections 230, 232(1) of the Act.

2013 ("the Act")

In the Matter of: 1. CIMMCO LIMITED, an existing company within the meaning of the Act, having its Registered Office at 756, Anandapur, EM Bypass, Kolkata -700107, within the aforesaid jurisdiction.

CIN: L28910WB1943PLC168801

In the Matter of: 2. TITAGARH CAPITAL PRIVATE LIMITED, an existing company within the meaning of the Act having its Registered Office at 756, Anandapur, EM Bypass, Kolkata - 700107, within the aforesaid jurisdiction.

CIN: U01122WB1994PTC138832 PAN: AAACF3929L

TITAGARH WAGONS LIMITED, an existing company within the meaning of the Act having its Registered Office at 756, Anandapur EM Bypass, Kolkata

CIN: L27320WB1997PLC084819 PAN: AABCT1377P

Notice of petition

Notice is hereby given that a petition under Sections 230 and 232 of the Companies Act, 2013 for confirmation of a Scheme of Amalgamation of Cimmco Limited ('Transferor Company No. 1') and Titagarh Capital Private Limited ('Transferor Company No. 2') with Titagarh Wagons Limited 'Transferee Company'), of the petitioners above named and their respective shareholders was presented by the above named petitioners and admitted on 17th August, 2020 and the said petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal on Monday, the 7th September, 2020. Any person desirous of supporting or opposing the said petition should send to the petitioners' Advocate notice of his The detailed instructions for remote e-voting by shareholders holding intention, signed by him or his shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who Advocate, with his name and address have not registered their e-mail addresses are provided in the Notice of so as to reach the petitioners' Advocate not later than two days before the date fixed for hearing of the petition. Where any person seeks to oppose the Company. For further information / clarification / assistance in respect of e-voting petition, the grounds of opposition or a copy of affidavit should be furnished with such notice. A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on

Dated this 19th August, 2020

Savantan Bose Advocate Temple Chambers, 1st Floor Room No 62, 6 Old Post Office Street,

MARAL OVERSEAS LIMITED

Secretarial Department

Mundhwa, Pune - 411 036

Tel No.: +91-020-26715000 /

Fax No.:+91-020-26821124

For Kalyani Investment Company Limited

Email: evoting@kalyani-

Kalyani Investment

Company Limited

66215000

investment.com



Place: Pune

Date : August 19, 2020

mentioned addresses:

Company Limited

LINK INTIME INDIA PVT. LTD.

Block No.202, Akshay Complex,

Near Ganesh Temple, off Dhole Patil

Road, Pune - 411 001, Maharashtra

Tel: +91-020-26160084 / 26161629

Unit: Kalyani Investment

Fax: +91-020-26163503

E-mail: pune@linkintime.co.in

CIN:L17124MP1989PLC008255 Registered Office: Maral Sarovar, V. & P.O. Khalbujurg, Tehsil Kasrawad,

Akshay Chikodikar

Company Secretary

Distt. Khargone-451660 Madhya Pradesh Phone: +91-7285-265401-265405 Fax:+91-7285-265406 Corporate Office: Bhilwara Towers, A-12, Sector - 1, Noida - 201 301 (U.P)

Phone:+91-120-4390300 (EPABX), Fax:+91-120-4277841 E-mail: maral.investor@lnjbhilwara.com; Website: https://www.maraloverseas.com

NOTICE OF THE 31ST ANNUAL GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCING /OTHER AUDIO-VISUAL MEANS NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of Maral Overseas Limited ("the Company") will be held on Tuesday, the 29th day of September, 2020 at 02:00 P.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the Thirty First AGM. The venue of the meeting shall be deemed to be Registered Office of the Company at Maral Sarovar, V. & P.O. Khalbujurg, Tehsil Kasrawad,

Distt. Khargone-451660 Madhya Pradesh. Members may note that, in view of the extraordinary circumstances due to pandemic caused by Covid-19 which prevailed in the country, the Ministry of Corporate Affairs ("MCA") issued Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 to be read with circular No.14/2020 and Circular No. 17/2020 dated 8th April, 2020 and 13th April, 2020 respectively and also the Securities Exchange Board of India (SEBI) issued its Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 (collectively referred as Applicable Circulars), permitting the holding of AGM by the Companies through Video Conferencing/ Other Audio Video Means (VC/OAVM) during the calendar year 2020, without the physical presence of the members. Accordingly, the 31st AGM of the Company shall be conducted through VC/OAVM in compliance with applicable circular. Hence, Members can attend and participate in the AGM through VC/OAVM. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM.

Further in accordance with the Applicable Circulars, the Notice of the 31st AGM and the Annual Report the Company will be sent through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company or Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.maraloverseas.com, on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) .e. www.evoting.nsdl.com).

Members, whose email address is not registered with the Company or with their respective Depository Participant/s, are requested to get their email address registered by following the steps as given

- For Members holding shares in physical form, please send scan copy of a signed request letter mentioning your folio number, complete address, email address to be registered along with scanned self-attested copy of the PAN and any document (such as Driving Licence, Passport, Bank Statement, AADHAR) supporting the registered address of the Member, by email at maral.investor@lnjbhilwara.com/ or admin@mcsregistrars.com and /or send letter to MCS Share Transfer Agent Limited, F-65, Okhla Industrial Area, Phase I, New Delhi – 110 020.
- For the Members holding shares in demat form, please update your email address through your

respective Depository Participant/s. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 23rd September, 2020 to Tuesday, the 29th September, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Company will be providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company has made arrangement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The remote e-voting period commences on Saturday, the 26th September, 2020 (9:00 a.m. IST) and ends on Monday, the 28th September, 2020 (5:00 p.m. IST). Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 22nd September, 2020, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and who have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 22nd September, 2020 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting. The manner of e-voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice. Login details for e-voting shall be made available to the members on their registered email address. The above information is being issued for the information and benefit of all Members of the Company

and is in Compliance with the MCA Circulars and the SEBI Circular(s). By order of the Board for Maral Overseas Limited

Virendra Kumar Garg

Company Secretary FCS-7321

Registered Office: CP Tower 1, Road No. 1, IPIA, Kota, Rajasthan 324005

Company Secretary and Compliance Officer

Vallari Gupte

Place: Noida (U.P.) Date : August 19, 2020

PAN: AAACC3147K Notice is hereby given that the 11th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, September 25, 2020 at 2:00 p.m. (I.S.T.)

In the Matter of:

- 700107, within the aforesaid jurisdiction.

..... Applicants

Kolkata

Kolkata- 700 001

payment of the prescribed charges for